

राष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार
योजनेंतर्गत सन २०१८-१९ करिता वितरीत
निधीपैकी ₹३८.८५ कोटी निधीचे पुर्नवितरण
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: राकृवि ०११८ / प्र.क्र. ३२/१४-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०४२

दिनांक : २८ जूलै, २०२१

संदर्भ :

१. कृषि, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. ७-१/२०१८- आरकेव्हीवाय, दि. १४/०५/२०१८
२. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२/१४-अ, दि. १५/०९/२०१८
३. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२/१४-अ, दि. २८/१२/२०१८
४. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२/१४-अ, दि. २०/०२/२०१९
५. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२(भाग-३)/१४-अ, दि. १२/११/२०१८
६. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२(भाग-३)/१४-अ, दि. २०/०३/२०१९
७. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८ / प्र.क्र. ३२(भाग-२)/१४-अ, दि. १५/१०/२०१८.
८. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२(भाग-२)/१४-अ, दि. १८/०३/२०१९
९. कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. राकृवि १०१८/प्र.क्र. २८८/१४-अ, दि. १०/१२/२०१८
१०. कृषि व पदुम विभागाचे शासन पत्र क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२/१४-अ, दि. १५/०२/२०१९
११. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/राकृवियो/निधी वितरण/सर्वसाधारण/५३०, दि. १२/१२/२०१८
१२. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नियोजन/राकृवियो/अ.जमाती/टी-१/५९४८, दि. १२/०२/२०२०
१३. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नियोजन/राकृवियो/सर्वसाधारण/२४७, दि. १६/०२/२०१९
१४. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/सर्वसाधारण/४४३, दि. २५/०३/२०१९
१५. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/सर्वसाधारण/४६१, दि. ३०/०३/२०१९
१६. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/सर्वसाधारण/६३१, दि. १६/०५/२०१९
१७. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जाती/टी-१/५९४२, दि. १२/०२/२०२०
१८. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जाती/टी-१/२३३३, दि. २०/०१/२०२०
१९. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जाती/टी-१/५०५५, दि. ०६/०२/२०२०
२०. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जमाती/टी-१/०८, दि. ०४/०१/२०२०
२१. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जमाती/टी-१/५९४८, दि. १२/०२/२०२०
२२. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जमाती/टी-१/२३३७, दि. २०/०१/२०२०
२३. कृषि आयुक्तालयाचे आदेश क्र. कृआ/नि/राकृवियो/अ.जमाती/टी-१/५०५३, दि. ०६/०२/२०२०

शासन निर्णय :

सन २०१८-१९ मध्ये राज्यास राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ६०:४० अर्थसहाय्याच्या प्रमाणात प्राप्त ₹५०८.०२ कोटी निधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत मंजूर विविध प्रकल्पांना वितरीत करण्यात आला होता.

सदर निधीपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹४०६.७५ कोटी निधी वितरीत करण्यात आला होता (संदर्भ क्र. २ ते ४) तथापि, विहित कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी यंत्रणांनी समर्पित केलेला ₹०.८० कोटी निधी व अवितरीत निधी ₹३१.५६ कोटी असा एकूण ₹३२.३६ कोटी निधी आयुक्त (कृषि) यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झाला होता. त्यापैकी ₹१८.६३ कोटी निधीच्या पुनर्वितरणास शासनाने संदर्भ क्र. ९ अन्वये मान्यता दिलेली असून उर्वरित ₹१३.७३ कोटी निधीच्या पुनर्वितरणास मान्यता देणे बाकी होते.

त्याचप्रमाणे अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी वितरीत ₹५६.५१ कोटी निधीपैकी (संदर्भ क्र. ५ व ६) विहित कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी यंत्रणांनी समर्पित केलेला ₹ १५.३७ कोटी निधी व अनुसूचीत जमाती प्रवर्गासाठी वितरीत ₹४४.७६ कोटी (संदर्भ क्र. ७ व ८) निधीपैकी अंमलबजावणी यंत्रणांनी समर्पित केलेला ₹ १४.२७ कोटी असा एकूण रु. ३८.८५ कोटी निधी आयुक्त (कृषि) यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झाला होता.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गतच्या निधी पुनर्वितरणाबाबत दि. १५/०२/२०१९ रोजीच्या पत्रान्वये (संदर्भ क्र. १०) दिलेल्या सुचनेनुसार आयुक्त (कृषि) यांनी सर्वसाधारण प्रवर्गाचा उर्वरित ₹ १३.७३ कोटी, अनुसूचीत जाती प्रवर्गाचा ₹ १५.३७ व अनुसूचीत जमाती प्रवर्गाचा ₹ १४.२७ कोटी निधी असा एकूण रु. ३८.८५ कोटी निधीचे राकृवियो अंतर्गत अन्य मंजूर प्रकल्पांना संदर्भ क्र. ११ ते २३ वरील आदेशान्वये पुनर्वितरण केले आहे. सदर पुनर्वितरणास या शासन निर्णयान्वये कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे. पुनर्वितरीत निधीचा प्रवर्गनिहाय / प्रकल्पनिहाय तपशिल अनुक्रमे परिशिष्ट-“अ” , परिशिष्ट -“ब” व परिशिष्ट - “क” मध्ये नमूद केलेला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०७२८१५१४२८३३०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीकांत चं. आंडगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव (पदुम व पणन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.

६. सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सचिव (जलसंधारण), मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. व्यवस्थापकीय संचालक (MSHMPB), कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे
१०. आयुक्त (पशुसंवर्धन), औंध, पुणे
११. आयुक्त (दुग्धव्यवसाय), वरळी, मुंबई
१२. आयुक्त (मत्स्यव्यवसाय), मरीन ड्राईव्ह, मुंबई
१३. महासंचालक, महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषद, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे.
१४. संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे.
१५. संचालक (प्रक्रिया व नियोजन), कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे.
१६. संचालक (रेशीम), विभागीय आयुक्तालय परिसर, सिव्हील लाईन्स, नागपूर
१७. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे
१८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे
१९. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखा परिक्षा व लेखा), मुंबई.
२०. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपुर
२१. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, महाराष्ट्र राज्य
२२. सहायक संचालकी (लेखा-१), कृषि आयुक्तालय, पुणे
२३. वित्त विभाग (कार्या. व्यय-१ / अर्थसंकल्प), मंत्रालय, मुंबई
२४. मा. मंत्री (कृषि व फलोत्पादन) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
२५. निवड नस्ती.

परिशिष्ट - अ

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२/१४-अ, दि २८/०७/२०२१ चे सहपत्र

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत प्रकल्प निहाय / अंमलबजावणी यंत्रणा निहाय सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरित ₹ १३.७३ कोटी निधीचे पुनर्वितरण

वर्ष - २०१८-१९

(रक्कम रु. कोटीत)

अ. क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१८-१९	सन २०१८-१९ करिता वितरित निधी	एकूण समर्पित / पुनर्वितरित निधी	दि.१०/१२/२०१८ अन्वये पुनर्वितरित निधी	पुनर्वितरणासाठी उपलब्ध उर्वरित निधी	पुनर्वितरित निधी
१	२	३	४	५	६	७	८ (६-७)	९
१	ऊसाचे एक डोळा पध्दतीने बेणे उत्पादीत करण्याकरिता रोपवाटीका स्थापन करणे	२०१७-१८	३.१६	०.९१	०.९१	०.९१	०.००	०.००
२	एकात्मिक भात उत्पादन कार्यक्रम	२०१७-१८	८.४२	५.००	२.१३	२.००	०.१३	०.१०
३	उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम अंतर्गत कृषी जनजागृती कार्यक्रम	२०१८-१९	२.०१	१.३०	०.००	०.००	०.००	०.७१
४	कृषि विज्ञान केंद्र, घातखेड (जि. अमरावती) येथील प्रशिक्षण हॉलचे बांधकाम	२०१८-१९	०.१६	०.००	०.००	०.००	०.००	०.१५
५	केळीच्या खोडावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उपउत्पादने निर्मिती प्रकल्प (तापी व्हॅली बनाना प्रोसेसिंग अँड प्रोडक्ट को-ऑप सोसायटी)	२०१५-१६	०.६९	०.६९००	०.२१	०.००	०.२१	०.००
६	निर्यात व प्रक्रिया विषयक पायाभूत सुविधांसह मल्टीचेंबर मल्टीकमोडीटी कोल्ड स्टोरेज प्रकल्प वाशी नवी मुंबई येथे उभारणे (NAFED)	२०१७-१८	३.९२	७.९२००	७.९२	२.००	५.९२	०.००

अ. क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१८-१९	सन २०१८-१९ करिता वितरीत निधी	एकूण समर्पित / पुनर्वितरीत निधी	दि.१०/१२/२०१८ अन्वये पुनर्वितरीत निधी	पुनर्वितरणासाठी उपलब्ध उर्वरीत निधी	पुनर्वितरीत निधी
१	२	३	४	५	६	७	८ (६-७)	९
७	हळद यांत्रिकीकरण व काढणी पश्चात व्यवस्थापन	२०१७-१८	८.२५	०.००	०.००	०.००	०.००	०.०८
८	सिंचन पाणी गरज सल्ला सेवा	२०१४-१५	१.१३	०.००	०.००	०.००	०.००	०.३४
९	डॉ. पं. दे. कृ. वि. विकसित पिक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार (सन २०१५-१६ करिता मंजूर नवीन प्रकल्प)	२०१५-१६	४.२९	०.००	०.००	०.००	०.००	०.६०
१०	कृषि उत्पादकता वाढविण्यासाठी नवोन्मेशी जलस्रोत विकसित करणे	२०१४-१५	०.७४	०.७४००	०.७४	०.००	०.७४	०.७४
११	विविध जैविक खतांचा उत्पादन प्रकल्प, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.	२०१४-१५	१.१७	१.१७००	१.१७	०.००	१.१७	१.१७
१२	पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळेचे बळकटीकरण आणि मृद आरोग्य व मत्स्योत्पादनासाठी शेतक-यांची क्षमता बांधणी प्रकल्प	२०१७-१८	३.६९	०.००	०.००	०.००	०.००	०.३०
१३	गोंदिया जिल्हयातील ५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पणन विषयक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प	२०१०-११	०.१५	०.१५००	०.१५	०.००	०.१५	०.१५
१४	कृषि उत्पन्न बाजार समिती कर्जत जि. अहमदनगर येथे पणन विषयक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प	२०१७-१८	०.६२	०.३०	०.३०	०.३०	०.००	०.००

अ. क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१८-१९	सन २०१८-१९ करिता वितरीत निधी	एकूण समर्पित / पुनर्वितरीत निधी	दि.१०/१२/२०१८ अन्वये पुनर्वितरीत निधी	पुनर्वितरणासाठी उपलब्ध उर्वरित निधी	पुनर्वितरीत निधी
१	२	३	४	५	६	७	८ (६-७)	९
१५	कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड, जि. अहमदनगर येथे पणन विषयक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प	२०१७-१८	०.८१	०.४०	०.४०	०.४०	०.००	०.००
१६	राज्यातील १० ठिकाणी गोदामांची निर्मिती करून तेथे वखार पावती सुविधा व ऑनलाईन ट्रेडींग सुविधा उपलब्ध करून देणे	२०१७-१८	१.८०	२.४४	२.४४	२.४४	०.००	०.००
१७	विदर्भ मराठवाडयातील १० ठिकाणी गोदामांची निर्मिती तेथे वखार पावती सुविधा व ऑनलाईन ट्रेडींग सुविधा उपलब्ध करून देणे.	२०१७-१८	३.२६	१.८८	१.८८	१.८८	०.००	०.००
१८	नर मेंढा व बोकड संगोपन केंद्राची स्थापना	२०१६-१७	०.१७	०.००	०.००	०.००	०.००	०.१७
१९	कृषि विद्यान केंद्र, बारामती येथे पशुधन अनुवंश सुधारणेचा उच्च गुणवत्ता केंद्राची स्थापना करणे	२०१७-१८	३.२५	०.००	०.००	०.००	०.००	१.७९
२०	विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (एन.डी.डी.बी.)	२०१७-१८	१५६.२०	२०.००	१०.००	५.०५	४.९५	०.००
२१	पशु जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे (IVBP) येथे विषाणूजन्य लस उत्पादन प्रयोगशाळेचे बळकटीकरण प्रकल्प	२०१८-१९	५.५१००	०.००	०.००	०.००	०.००	५.५१

अ. क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१८-१९	सन २०१८-१९ करिता वितरीत निधी	एकूण समर्पित / पुनर्वितरीत निधी	दि.१०/१२/२०१८ अन्वये पुनर्वितरीत निधी	पुनर्वितरणासाठी उपलब्ध उर्वरीत निधी	पुनर्वितरीत निधी
१	२	३	४	५	६	७	८ (६-७)	९
२२	मत्स्य खाद्य कारखाना उभारणी प्रकल्प	२०१७-१८	४.६३	२.९२	२.९२	२.९२	०.००	०.००
२३	नवीन मत्स्यबीज केंद्र व पोर्टेबल हॅचरीची स्थापना करण्यास अर्थसहाय्य	२०१७-१८	१.६५	०.३१५०	०.३२	०.३२	०.००	०.००
२४	जालना येथे ककुन बाजारपेठ विकास प्रकल्प	२०१६-१७	०.४७	०.४१	०.४१	०.४१	०.००	०.००
२५	सोलापूर येथे रेशीम पार्क विकसित करणे	२०१६-१७	६.९४	६.९४	०.४६	०.००	०.४६	०.००
२६	सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय पुणे			०.००	०.००	०.००	०.००	१.९१
	एकूण		२४४.५५	५३.४९	३२.३५	१८.६३	१३.७३	१३.७३

परिशिष्ट - ब

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२/१४-अ, दि. २८/०७/२०२१ चे सहपत्र

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वितरीत ₹ १५.३७ कोटी निधीचे प्रकल्प निहाय पुनर्वितरण

वर्ष - २०१८-१९

(रक्कम रु. कोटीत)

अ.क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरीचे वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१८-१९	सन २०१८-१९ करिता वितरीत निधी	समर्पित / पुनर्वितरीत निधी	या शासन निर्णयान्वये पुनर्वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३	४	५	६	७
१	उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहीमे अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प	२०१८-१९	१००.००	१०.००	१०.००	४.९६
२	कांदाचाळ उभारणी प्रकल्प	२०१८-१९	११८.००	१२.६५००	२.९५	०.००
३	संरक्षित शेती प्रकल्प	२०१८-१९	१२६.१९८१	५.२१००	२.०२	२.००
४	थेट पणन सुविधेकरिता वखार महामंडळाच्या गोदामांचे क्षतिग्रस्त ॲम्बेस्टर पत्र्याच्या छताऐवजी गॅल्व्हानाईज पत्र्यांचे नवीन छत निर्माण करून गोदामांचा दर्जा उंचावणे	२०१८-१९	५४.८१	०.००	०.००	८.४१
५	जालना येथे ककुन बाजारपेठ विकास प्रकल्प	२०१६-१७	०.४७	०.४१	०.४१	०.००
	एकूण		३९९.४८	२८.२७	१५.३७	१५.३७

परिशिष्ट - क

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्र. राकृवि ०११८/प्र.क्र. ३२/१४-अ, दि. २८/०७/२०२१- चे सहपत्र

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत प्रकल्प निहाय / अंमलबजावणी यंत्रणा निहाय अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वितरीत ₹९.७५ कोटी निधीचे पुनर्वितरण

वर्ष - २०१८-१९

(रक्कम रु. कोटीत)

अ. क्र.	प्रकल्पाचे नाव	प्रकल्प मंजूरी वर्ष	प्रकल्प किंमत सन २०१८-१९	सन २०१८-१९ मधील शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी	समर्पित निधी	पुनर्वितरीत निधी
१	२	३	४	५	६	७
१	रु.१.५० लक्ष वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर बांधण्यासाठी अर्थसहाय्याचा प्रकल्प	२०१९-२०	११३.०५	०.००	०.००	४.४४
२	उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहीमे अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प	२०१८-१९	१००.००	११.३१	८.४८००	१.२७
३	कांदाचाळ उभारणी प्रकल्प	२०१८-१९	११८.००	७.५४५०	१.२७४८	०.७३४०
४	संरक्षित शेती प्रकल्प	२०१८-१९	१२६.१९८१	५.९०५०	०.००	२.५०
५	आदिवासी भागातील वखार महामंडळाच्या गोदामांना गॅल्व्हालाईन पत्र्यांचे नवीन छत, ग्रील रोलींग शटर, अॅप्रोच रोड, अॅप्रन गटर व कंपाउंड भिंतीच्या सुविधा उपलब्ध करून देऊन गोदामांचा दर्जा उंचावणे.	२०१८-१९	५४.८१	२०.००	०.००	०.८१
	एकूण		५१२.०६	४४.७६	९.७५	९.७५